

खनिजा पूर्वक्षेण अनुज्ञाप्ती प्रकरणाची  
तपासण्याकरिता व त्यास मान्यता देण्याकरता  
समितीची स्थापना करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्रमांक: एमएनजी-०२२४/प्र.क्र.१२/उद्योग-९अ  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक : ०८ फेब्रुवारी, २०२४

संदर्भ:- संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांचे पत्र क्र.तांत्रिक/  
१८५३/ २०२४/३३८, दिनांक ०१.०२.२०२४

**प्रस्तावना:-**

खाण मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक २१.०१.२०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्राद्वारे खनिज (लिलाव) सुधारणा अधिनियम-२०२४ निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर सुधारणा अतर्गत पूर्वीचा खनिज (लिलाव) अधिनियम दि.१४.१२.२०२१ मधील नियम १९ मध्ये सुधारणा केली असून नव्याने प्रकरण III अ अंतर्भूत केलेले आहे. त्यानुसार १९ A (३) प्रमाणे राज्यात खनिजा पूर्वक्षेण अनुज्ञाप्ती प्रकरणाची तपासण्याकरिता व त्यास मान्यता देण्याकरता राज्य शासनाने समिती गठित करावी असे नमूद आहे. त्याअनुषंगाने भूविज्ञान व खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय:-**

राज्यात खनिज पूर्वक्षेण अनुज्ञाप्ती प्रकरणीच्या तपासणीस मान्यता देणे आणि त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे समितीची स्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	समिती अध्यक्ष/सदस्य	पदनाम
१	राज्याच्या भूविज्ञान व खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव	अध्यक्ष
२	उपमहानिर्देशक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) महाराष्ट्र राज्य	सदस्य
३	उप खाण नियंत्रक, भारतीय खाण ब्युरो (IBN)	सदस्य
४	क्षेत्रीय निर्देशक, परमाणु खनिज अन्वेषण व अनुसंधान निर्देशालय (AMD)	सदस्य
५	संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर	सदस्य सचिव

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२०८१६००५२८५१० असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( लक्ष्मीकांत ढोके )  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, यांचे स्वीय सहायक मंत्रालय, मुंबई.

२. अपर मुख्य सचिव (खनिकर्म) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
३. उपमहानिर्देशक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)
४. महाराष्ट्र राज्य उप खाण नियंत्रक, भारतीय खाण ब्यूरो (IBN)
५. क्षेत्रीय निर्देशक, परमाणु खनिज अन्वेषण व अनुसंधान निर्देशालय (AMD)
६. सह सचिव (खनिकर्म) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर
८. निवडनस्ती (उद्योग-९अ)